

MORARKA FINANCE LIMITED

Regd Off: 511, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai – 400 021, Tel.: 22832468, 22042945 Fax: 22047288

www.morarkafinance.in, investors@morarkafinance.in

CIN: L67120MH1985PLC035632

REF: MFL/2024-25/056 July 17, 2024

Corporate Relationship Department BSE Limited 1st Floor, New Trading Ring Rotunda Building, P.J. Towers Dalal Street, Fort Mumbai - 400 001

Scrip Code - 511549

Sub: Regulation 47, Release of Extract of the Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024 (Q1).

Dear Sir,

Pursuant to Regulation 29, 33 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are pleased to forward herewith the Published Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024 (Q1) in the following newspapers:

- 1. Business Standard, Mumbai Edition (English) released on July 17, 2024.
- 2. Mumbai Lakshdeep, Mumbai Edition (Marathi) released on July 17, 2024.

You are requested to acknowledge receipt of the same.

Thanking you,

Yours faithfully,

Divya Agarwal

Company Secretary & Compliance officer

Encl: as above.



Thane Zonal Office:B-37, Wagle Industrial Estate, Thane (W)-400 604 Tele: 022 25829406, 25823040 e-mail:cmarc_tha@mahabank.co.in

Head Office: Lokmangal. 1501. Shiyaiinagar Pune-5 POSSESSION NOTICE Appendix IV [Under Rule 8(1)] AX33/Thane/ SARFAESI/2024-25 Date: 15/06/2024

Vhereas, The undersigned being the Authorized Officer of the Bank Of Maharashtra under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule. 2002, issued a Demand Notice dated 18.03.2024 by Speed Post/Regd AD/ Direct Delivery By Hand, calling upon the borrower, Mrs. Gauri Ganesh Paste and Guarantor Mr. Mahadeo Tukaram Utekar to repay in full the amount of Rs. 2526674.00 /-(Twenty Five Lakhs Twenty Six Thousands Six Hundred Seventy Four) Plus Unapplied interest from 09.03.2024 @ 10.65 % p.a. plus charges, costs and expenses till date of realization within 60 days from the date of receipt of the said Notice.

The borrower having failed to repay the amount. Notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on this 12 day of July, 2024. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Bank of Maharashtra for an amount hereinabove mentioned.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of Property

Flat no-701 D-Wing, Manjiri Heights Chintamani Chowk, Badlapur Gaon Badlapur West-421503. Milkat no 185, total area 592.00 sqft.

For Bank Of Maharashtra

Date -12.07.2024 Place- Thane

Chief Manager & Authorized Officer Thane Zone

SBI

STATE BANK OF INDIA MARUTI MANDIR BRANCH Ground Floor, Parnika Empire, N.A.Salvi Link Road, Arogya Mandir,Ratnagiri. Phone No. 02352-270949, Email- sbi.16515@sbi.co.in

[Rule 8 (1)] **POSSESSION NOTICE**

(For immovable property

The undersigned being the Authorised Officer of State Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financia Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated: 02/06/2023 on calling upon the Borrower Mr.Rakesh Atmaram Vichare to repay the amount mentioned in the notices aggregating Rs.20,09,947/- (Rupees Twenty Lakh Nine thousand Nine hundred Forty Seven Only) with further interest expenses & other charges etc. thereor vithin 60 days from the date of receipt of said notice.

The borrower having failed to repay the amount, no-tice is hereby given to the borrower and the public in genera that the undersigned has taken Physical possession of the property described herein below under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 10th day of July 2024 pursuant to order passed by the District Magistrate, Řatnagiri under Section 14(1) of The SARFAESI Act 2002 on 27.03.2024.

The borrower secured debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the State Bank of India Maruti Mandir Branch for an amount of Rs.20,09,947/- (Rupees Twenty Lakh Nine thousand Nine hundred Forty Seven Only) with further interest expenses & other charges etc. thereon.

The horrower's attention is invited to the provisions of subsection (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Residential Flat No.303, Stilt upper 3rd Floor, D Wing, Royal City Park, S.No.22, Hissa No.6C, Grampanchayat Kuvarbav, Ratnagiri

Date: 10/07/2024 Place: Karwanchiwadi, Ratnagiri,

EGM through VC / OAVM.

Authorised Officer State Bank of India

UPSURGE INVESTMENT AND FINANCE LIMITED CIN: L67120MH1994PLC079254

Regd. Office: Office No. 303, Morya Landmark I, Behind Crystal, Plaza, Off New Link Road, Andheri (West) Mumbai MH 400053 Ph: 022-67425441 Email: info@upsurgeinvestment.com Website: www.upsurgeinvestment.com

INFORMATION REGARDING EXTRA ORDINARY GENERAL MEETING OF THE COMPANY Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting (EGM) of members of the Company will be held on **Wednesday**, **14th August 2024 at 1:00 P.M.** IST through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made there under and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General circular No. SEBI, HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and SEBI/HO/ CFD/ PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by SEBI (collectively referred to as "the Circulars"), to transact the

The Notice of the FGM will b addresses are registered with the Company or with their respective Depository Participants ("Depository"), in accordance with the MCA Circular and the SEBI Circulars Members can join and participate in the EGM through VC / OAVM facility only. The instructions for joining the EGM and the manner of participation in the remote electron voting or casting vote through the e-voting system during the EGM are provided in the Notice of the EGM. Members participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the EGM will also be available on the Company's websit

business set out in the Notice calling the EGM. Members will be able to attend the

www.upsurgeinvestment.com and BSE Limited's website at www.bseindia.com. The Members will have an opportunity to cast their vote electronically on the busines set out in the EGM Notice through remote e-voting/e-voting during the EGM. The detailer procedure of remote e-voting/ e-voting during the EGM by members holding shares in Physical mode and members who have not registered their email is provided in the

Members can register their e-mail IDs and PAN details as per the below process:

Members holding shares in physical form: The members of the company holding shares in physical form and who have not registered their email IDs and/or PAN may get them registered with Adroit Corporate Private Limited ("RTA") by forwarding letter duly signed along with self attested copy of PAN card and detail of Folio No. and Email ID by them.

Members holding shares in demat form: The members are requested to registe their e-mail id's in respect of shares held in dematerialized form with their respective depository by following the procedure as prescribed by them

By Order of the Board of Directo For Upsurge Investment and Finance Limite

Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P.L. kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mum./Deemed Conveyance/Notice/1845/2024 Date: 12/07/2024

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

PUBLIC NOTICE

Application No. 156 of 2024

Dahisar Barkha Co-op. Hsg. Society Ltd., Shanti Nagar, Building No. 1, S.V. Road,

Dahisar (E), Mumbai 400068, Applicant, Versus, 1. M/S. Rita Estate Pvt. Ltd., Having

address at Suresh Sadan, Daulat Nagar, 2nd Road, Borivali (E), Mumbai 400066, Another

address, C/o. 140, Ramesh Ghar, T.H. Kataria Marg, Mumbai 400054, 2. Dahisar Basant

Premises Co-Op. Society Ltd., Building No. 2, 3. Bahar Co-Op. Housing Soc. Ltd., Building No. 3, 4. Meher Co-Op. Housing Soc. Ltd., Building No. 4, 5. Navroz Co-Op.

Housing Soc. Ltd., Building No. 5, 6. Sukun Co-Op. Housing Soc. Ltd., Building No. 6

Opponent No. 2 to 6 all having address at Shanti Nagar, S. V. Road, Dahisar (E), Mumbai

400068. Opponents and those, whose interests have been vested in the said property may

submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any

say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will

Claimed Area

Unilateral conveyance of the Plot of land bearing CTS No. 1654/7 admeasuring 936.50 Sq.

Mtrs. out of 2809.05 Sq. Mtrs. being proportionate share in land, CTS No. 1654/8

admeasuring 55.59 Sq.Mtrs, out of 329.80 Sq. Mtrs. being proportionate share in Layout

internal access, CTS No. 1654/10 admeasuring 181.23 Sq. Mtrs. out of 1075.20 Sq. Mtrs.

being proportionate share in R.G., CTS No 1654/13 admeasuring 301.80 Sq. Mtrs. being

proportionate share in setback area, therefore total entitlement aggregate to admeasuring

1475.12 Sq. Mtrs. of Village Dahisar, Taluka Borivali, Mumbai Suburban District along

with building "Barkha" belongs to Dahisar Barkha Co-Op. Hsg.Soc. Ltd. situated at Shanti

Nagar, S.V. Road, Dahisar (E), Mumbai 400068 in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 01/08/2024 at 2.00 p.m.

Seal

Dated: 16.07.2024

betaken accordingly

Description of the Property :-

Place: Mumbai

Jitendra Gupta Company Secretary

PUBLIC NOTICE for 298 (Two hundred ninety eight only

bearing Equity Certificate Nos. 156902 and

289195 and Distinctive Nos. 9265721 to

9265869 and 146066257 to 146066405 under the Folio No. J68969 of Larsen &

Toubro Limited standing in the name (s) of

Mr. Jayant Hari Kulkarni and Mrs. Jayashree

Jayant Kulkarni has been lost and the

undersigned has applied to the Company to

issue duplicate certificate(s) for the said

shares. Any person who has any claim ir

espect of the said shares should write to ou

Registrar, KFin Technologies Limited

Selenium Tower B. Plot No. 31-32

Gachobowali, Financial District, Hyderabad

500 032 within one month from this date else

the Company will proceed to issue duplicate

Name of the Share Holder(s

Mrs, Jayashree Jayant Kulkarn

Contact No.: +91 92848 85006

Mr. Javant Hari Kulkarı

Certificate(s)

झारखण्ड सरकार कृषि, पशुपालन एवं सहकारिता विभाग (गव्य विकास निदेशालय)

झारखण्ड, राँची। शुद्धि पत्र

एतद् द्वारा सूचित किया जाता है कि इस निदेशालय द्वारा ई- निविदा संख्या— 01/2024—25, 02/2024—25, 03/2024—25, 04/2024—25 एवं 05/2024-25 से संबंधित प्रकाशन, सूचना संख्या (Advt. P.R) 329137 Agriculture, Animal Husbandry & Co-operative Department (24-25)# D के द्वारा प्रकाशित हुआ था। जिसमें निविदाओं के Technical Bid खोलने का दिनांक 02.08.2024 एवं समय 03:00 बजे अपराहन के स्थान पर टंकणीय भूलवश के कारण 01.08.2024 एवं समय 03:00 बजे अपराहन अंकित हो गया था। जिसे संशोधित करते हुए निविदाओं के Technical Bid खोलने का दिनांक 02.08. 2024 एवं समय 03:00 बजे अपराह्न किया जाता है। ह० ∕ −

2024 ९९ राज २००६ PR 329733 Agriculture,Animal Husbandry ।नदराक, राज्य Papartment(24-25)D गव्य विकास निदेशालय,झारखण्ड, राँची। And Co-opretive Department(24-25)D

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028

No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/1854/2024 Date: 15/07/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice Application No. 158 of 2024

Devshanti Co-operative Housing Society Ltd., Having address at CTS No. 546 of Village Malac North), Taluka Borivali, Mumbai Suburban District, Marve Road, Malad (W), Mumbai - 400064 Applicant, Versus, 1. Mr. Shantilal Choonilal, 2. Mr. Harshadkant Choonilal, Having its registered office at: CTS No. 546 of Village Malad (North), Taluka Borivali, Mumbai Suburba District, Marve Road, Malad (W), Mumbai - 400064 **3. New India Construction Company** Having its registered office at: 201-A, Vertex Vikas, Sir M. V. Road, Andheri (E), Mumbai - 40005 4. Shanti Sadan CHSL, Address at, CTS No. 546 of Village Malad (North), Taluka Borival Mumbai Suburban District, Marve Road, Malad (W), Mumbai - 400064....Opponents, and those whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has an bjection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property :-

Claimed Area

Unilateral conveyance for the Applicant Society as per Property registered Card last approved building plans from M.C.G.M for Deemed Conveyance of land bearing on land bearing CTS No. 546 of Village Malad (North), Taluka Borivali, Mumbai Suburban District, Marve Road, Malad (W), Mumbai - 400064 admeasuring about 1452.78 square meters and proportionate area in Recreational ground admeasuring about 249.46 square meters aggregating to total 1702.24 square meters out of total area of admeasuring 3284.7 square meters and FSI advantage of Road Set Back area admeasuring about 215.4 square meters out of 425.4 square meters as specifically set out in the last approved Building Plan and Property Registered Card in District of Mumbai Suburban in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 01/08/2024 at 02:00 p.m.



Sd/-District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

CAPFIN INDIA LIMITED

Registered Office: 1C/13, Basement, New Rohtak Road, Delhi North West Delhi – 110005 Telephone.: - 011-22055161 | E-mail: capfinindialtd@yahoo.co.in | Website: www.capfinindia.com

ecommendations of the Committee of Independent Directors ("IDC") of Capfin India Limited ("Target Company" TC") on the Open Offer ("Offer") made by Mr. Abhishek Narbaria (PAN No. AFXPN5866M) and Mr. Umesh Kumar Sahay (PAN No. BOIPS8195D) (hereinafter collectively referred to as "Acquirers") to the Public Shareholders of Target Compan "Shareholders") under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto ("SEBI (SAST) Regulations").

1.	Date	July 16, 2024
2.	Name of the Target Company (TC)	Capfin India Limited
3.	Details of the Offer pertaining to the TC	SEBI (SAST) Regulations for the acquisition of upto 15,75,585 (Fifteen Lakh Seventy-Five Thousand Five Hundred Eighty-Five) fully paid-up equity shares of face value Rs. 10/- each, representing 55.00% of the total equity and voting share capital of the Target Company at a price of 14.22/- (Rupees Fourteen and Twenty-Two Paise Only) per Equity Share ("Offer Price"), payable in cash.
4.	Name of the Acquirer(s) and the Person Acting in Concert (PAC) with the Acquirers	Mr. Umesh Kumar Sahay
5.	Name of the Manager to the Offer	Fast Track Finsec Private Limited SEBI Registration No.: INM000012500 Office No. V-116, First Floor, New Delhi House, 27, Barakhamba Road, New Delhi-110001; Tel+91-011-4302980; Website: www.fffinsec.com ; Email: mb@ftfinsec.com Contact person: Mr. Vikas Kumar Verma
6.	Members of the Committee of Independent Directors (IDC)	Mr. Sanjay Kukreja, Chairman Mr. Mangina Srinivas Rao, Member Ms. Gayathri Lyer, Member
7.	IDC Member's relationship with the TC (Director, Equity Shares owned, any other contact/ relationship), if any	hold any equity shares or has entered into any other contract/relationship with the TC except
8.	Trading in the Equity Shares/ other Securities of the TC by IDC Members	
9.	IDC Member's relationship with the Acquirer (Director, Equity Shares owned, any other contact/ relationship), if any	None of the IDC Members has any contract/relationship with the Acquirers.
10.	Trading in the Equity shares/other securities of the acquirer by IDC Members	
11.		The IDC is of the view that the Offer is fair and reasonable. However, the shareholders should independently evaluate the Offer and take informed decision.
	Summary of reasons for recommendation	IDC members have reviewed the Public Announcement("PA"), Detailed Public Statement ("DPS"), Draft Letter of Offer ("DLOF") and the Letter of Offer ("LOF"), issued by Manager to the Open Offer on behalf of the Acquirer. Based on review of PA, DPS, DLOF and LOF, IDC is of the view that the Offer Price of Rs. 14.22/- (Rupees Fourteen and Twenty-Two Paise Only) per Equity Share offered by the acquirer is in line with SEBI (SAST) Regulations and appears to be fair and reasonable.
13.	Details of Independent Advisors, if any	None
14.	Any other matter to be highlighted	None
	1	

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is n all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the formation required to be disclosed by the TC under the SEBI (SAST) Regulations.

For and on behalf of the Committee of Independent Directors of Capfin India Limited

Mr. Sanjay Kukreja Date: July 16, 2024 Place: New Delhi Chairman of IDC

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

MORARKA FINANCE LIMITED

Registered Office: 511, Maker Chambers V. 221, Nariman Point, Mumbai - 400021 Tel: +91 022 22832468 | Fax no.: +91 022 22047288

email: investors@morarkafinance.in | website: www.morarkafinance.ir

CIN: L67120MH1985PLC035632

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2024

ll .		Quarter Ended			Year ended
Sr No.	Particulars	June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)
1	Total Income from Operations (Gross)	180.49	80.73	512.95	758.44
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax,				
	Exceptional and /or Extraordinary items)	166.51	68.50	499.65	711.93
3	Net Profit/(Loss) for the period before Tax				
	(after Exceptional and /or Extraordinary items)	166.51	68.50	499.65	711.93
4	Net Profit/(Loss) for the period after Tax				
_	(after Exceptional and /or Extraordinary items)	163.94	52.83	480.89	631.59
5	Other Comprehensive Income/(loss)				
_	for the year (after tax)	424.87	(3,454.74)	978.85	(3,117.54)
6	Total Comprehensive Income for the period				
	{Comprising Profit/(Loss) for the period (after tax)	500.04	(0.404.04)	4 450 74	(0.405.05)
_	and other Comprehensive Income (after tax)	588.81	(3,401.91)	1,459.74	(2,485.95)
'	Reserves (Exculding Revaluation Reserves)				45 005 00
8	as shown in the Audited Balance Sheet				15,835.68
l°	Paid up Equity Share Capital (face value ₹ 10/- each)	450.21	450.21	450.21	450.21
9	(lace value ₹ 10/- each) Earnings Per Share (face value of ₹ 10/- each)	450.21	450.21	450.21	450.21
Ja	(for continuing and discountinued operation)				
	(to continuing and discountinued operation) 1. Basic (₹)	3.64	1.17	10.68	14.03
	2. Diluted (₹)	3.64	1.17	10.68	14.03
	Z. Diluteu (X)	3.04	1.17	10.00	14.03

The above is an extract of the detailed format of the Quaterly Unaudited Financial Results for the quarter ender 30th June, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said results are available on the websites of BSE (www.bseindia.com) as well as on the company's website (www.morarkafinance.in)

Gautam Morarka Place · Mumbai Chairman Date : 16th July 2024 DIN: 00002078

AXIS BANK Law garden, Ellisbridge, Ahmedabad-380006

Registered Office: 'Trishul', 3rd floor, opposite Samartheswar Temple,

DEMAND NOTICE

Law garden, Ellisbridge, Almedabad-380006

Whereas the borrowers/co-borrowers/guarantors/mortgagors mentioned hereunder had availed the financial assistance from Axis Bank Ltd. We state that despite having availed the financial assistance, the borrowers/guarantors/mortgagors have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non Performing Asset on the respective dates mentioned hereunder in accordance with the directives/guidelines issued by Reserve Bank of India, consequent to the Authorized Officer of Axis Bank Ltd. under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below under Section 13(2) of SARFAESI Act, 2002 calling upon the following borrowers /guarantors/mortgagors to repay the amount mentioned in the notices together with further interest at the contractual rate on the amount mentioned in the notices and incidental expenses, cost, charges etc until the date of payment within 60 days from the date of receipt of notices. The notices issued to them on their last known addresses have returned un-served and as such they are hereby informed by way of public notice about the same. ormed by way of public notice about the same.

5 CHOPASANI HOUSING 342008 AU JODHPUR, RAJASTHAN - Mr. BRIJ BIHARI MURLI LAL MATHUR S/o Murii Lai Mathur (-302, PURSHOTTAM RESIDENCY GHODBUNDER ROAD, THANE MAHARASTRA-400615 Also At: Mr. BRIJ BIHARI MURLI LAL MATHUR PROP. OHIS Balaji Distributors MATHUR PROPRIETOR OF JOSON NO 2 Masjid Apartment Ghantali Devi Mandir, Thane, PINNACLE ENGINEERING Maharastra-400615 PANY, 11/15 CHOPASANI MSS MADHU MATHUR DO KAILASH NARAIN MATHUR C-301, PRANY, 11/15 CHOPASANI MSS MADHU MATHUR DO KAILASH NARAIN MATHUR C-301, PRANY, 11/15 CHOPASANI MSS MADHU MATHUR S/O BIrjbehari Murilial Mathur C-301, A/c No.: LPR005705610339/ MAKSHAY MATHUR S/O Birjbehari Murilial Mathur C-301, PURSHOTTAM RESIDENCY GHODBUNDER ROAD, Sila Ovale, Thane Tal & Saja Ovale, Thane Tal &	BORROWER / ADDRESS LOAN ACCOUNT NO.	CO-APPLICANT NAME	DATE OF DEMAND NOTICE	Outstanding Amount	OF SECURED ASSETS
	ARMURLILALMATHUR 5 CHOPASANI HOUSING RD JODHPUR, RAJASTHAN - 1008 AISO AI-MR. RAJESH LILAL MATHUR S/O MR MURLI MATHUR PROPRIETOR OF PINNACLE ENGINEERING IPANY, 11/15 CHOPASANI ISING BOARD JODHPUR, ISTHAN -342001	CHOPSANIHOUSING BOARD JODHPUR, RAJASTHAN - 342008 Mr. BRIJ BIHARI MURLI LAL MATHUR S/o Murli Lal Mathur C-302, PURSHOTTAM RESIDENCY GHODBUNDER ROAD, THANE MAHARASTRA-400615 Also At: Mr. BRIJ BIHARI MURLI LAL MATHUR Prop. Of M/s Balaji Distributors Shop No 2 Masjid Apartment Ghantali Devi Mandir, Thane, Maharastra-400615 MRS MADHU MATHUR D/O KAILLASH NARAIN MATHUR C-301, PURSHOTTAM RESIDENCY GHODBUNDER ROAD, BEHIND YASHRAJ PARK, THANE, MAHARASTRA-400615	20/06/2024	1,02,86997.6/-	C Wing, Purushottam Residency, Off. G. B Road, Behind Yashra Park, Survey No. 60, 63 Hissa No. 2, 3, Village Kasarvadavali, Thane (West), 400 615 2. Flat No. C- 302, 3c Floor, Building No. C Purushottam Residency Village Wadavli, Talath Saja Ovale, Thane Tala

In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers and/ or their guarantors (where ever applicable) to pay the outstanding dues as mentioned above along with future interest and applicable charges within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry of 60 days of the date of this notice against the secured assets including taking possession of the secured assets of the borrowers and the mortgagors under Section 13(4) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and the applicable rules

Also Al: MRAKSHAY MATHUR C-301, PURSHOTTAM RESIDENCY GHODBUNDER ROAD, BEHIND YASHRAJ PARK, THANE, MAHARASTRA-400615

Please note that under Section 13 (13) of the said Act, no Borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise any of his secured assets referred to in the notice, without prior written consent of the secured creditor

Authorized Officer Axis Bank L Date: 18-07-2024 Place: Mumbai

NAME OF THE

1.MR. S/O MI

11/15

34200

MURL

LAL M

сом

RAJAS

No.

ADITYA BIRLA ADITYA BIRLA FINANCE LIMITED

CAPITAL Registered Office: Indian Rayon Compound, Veraval, Gujarat - 362266. Branch Office: 10th Floor, R Teck Park, Nirlon Complex, Nr. Hub Mall, Goregaon (E) Mumbai-400 063, Maharashtra

NPA DATE

DEMAND NOTICE

UNDER SEC 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("THE ACT") READ WITH RULE 3 OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("THE RULES" The undersigned being the Authorized officer of Aditya Birla Finance Limited (ABFL) under the Act and in exercise of powers conferred under Section 13(12) of the Act read with the Rule 3, issued Demand Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the following borrower(s) to repay the amount mentioned in the respective notice(s) within 60 days from the date or receipt of the said notice. The undersigned reasonably believes that borrower(s) is / are avoiding the service of the demand notice(s), therefore the service of notice is being effected by affixation and publication as per Rules. The contents of demand notice(s) are extracted herein below:

n connection with the above. Notice is hereby given, once again, to the said Borrower's / Legal Heir(s) / Legal Representative(s to pay to ABFL, within 60 days from the date of the respective Notice/s, the amount indicated herein below against their respective names, together with further interest as detailed below from the respective dates mentioned below in column (d) till the date of payment and / or realisation, read with the loan agreement and other documents / writings, if any, executed by the said Borrower's. As security for due repayment of the loan, the following Secured Asset(s) have been mortgaged to ABFL by the said Borrower's respectively

Name and Address of the Borrower(s)	Demand Notice Dt. & NPA Dt.	Description of Immovable Property				
M/s. R K Traders & Vegetable Wholesaler Through Its Proprietor Rajesh Harishchandra Kamble Mr. Rajesh Harishchandra Kamble S/o. Harishchandra Kamble Mrs. Ashwini Rajesh Kamble	08.07.2024 & 03.02.2024	PROPERTY NO. 1 - All That Piece And Parcel Flat No. On Stilt 1 St Floor, Adm. 65.50 Sq. Meters (Built-Up Are In The Building Known As "Shree Swami Kunj Apartmer Constructed On Land Bearing S. No. 37/1A/2A + 37/B/2, F No. 12, Situated At Gosavi Nagar, Lokhande Mala, Nas Road, Village: Dasak, Dist. Nashik, As Bounded By - No				
W/o. Rajesh Kamble Add. 1 : A P M C Market, Bail Bazar, Kalyan, Kalyan-Dombivali (Municipal	D A	By: 6 Meter Colony Road; South By: Flat No. 02 & Staircase; East By: Plot No. 11; West By: Adj. House Of Jadhav. PROPERTY NO. 2 - Gala No. D/45 Adm. 190 Sq. Ft.				
Corporation) Kalyan-Thane-421301 Mob. No. 9987806661; Email:-rajeshkamble1786@gmail.Com; Add. 2: Room No. 1, 2 nd Floor ,Malnabal Niwas, Opp. Devi Mandir, Nr. Jadhav Building, Santoshi Mata Road, Chikhale Baug, Kalyan West, Kalyan-Thane-	Rs. 84,32,973/- as on	on Ground Floor, APMC Market, In The Complex No. 2, Blg. Type-A, Constructed On Land Bearing S. No. 298 (Paiki), 303 (Paiki) Situated At Village: Kalyan,				

With further interest, additional Interest at the rate as more particularly stated in respective Demand Notices dated mentione above, incidental expenses, costs, charges etc incurred till the date of payment and / or realization. If the said Borrower's shal fail to make payment to ABFL as aforesaid, then ABFL shall proceed against the above Secured Asset(s) / Immovable Property (ies) under Section 13(4) of the said Act and the applicable Rules entirely at the risk of the said Borrower's / Legal Heir(s) / Lega Representative(s) as to the costs and consequences.

05.07.2024

The said Borrower's / Legal Heir(s) / Legal Representative(s) are prohibited under the said Act to transfer the aforesaid So Asset(s) / Immovable Property(ies), whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of ABFL. Tha please note that this is a final notice under Sec. 13(2) of the Securitization & Reconstruction of Financial Asserts & Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002). Needless to say, that ABFL shall be within its right to exercise any or all of the rights referred to above against the borrower(s) entirely at their risk, responsibility & costs

Place: Kalyan / Nashik, Maharashtra Date: 17.07.2024

9987806661 / 8108433786; E-mail

ajeshkamble1786@gmail.com

ABMUMSTS000000658747 &

ABMUMSTU000000659301

Loan Account No.:

ADITYA BIRLA FINANCE LIMITED

PROPERTY NO. 3 - Gala No. 33, Ground Floor, Building No.

P, APMC Market, Bhoiwada, Kalyan, Shilpatha Road, Kalyan West, Thane-421 301. Survey No. 282 Paiki, 284 Paiki, 290/1

Paiki & 290/2 Paiki of Village Kalvan, North : Gala No. 23:

South : Gala No. 32; East : Open Space; West : Wall

SUVEN

SUVEN PHARMACEUTICALS LIMITED

Registered Office: # 215 Atrium, C Wing I 8th Floor, 819-821l Andheri Kurla Road, Chakala I Andheri East I Chakala Midc I Mumbai - 400093l Maharashtra I India Tel: 91 22 61539999 CIN: L24229MH2018PLC422236 Corporate Office: # 202, A-Wing, Galaxy Towers, Plot No.1, Hyderabad Knowledge City, TSIIC, Raidurg, Hyderabad - 500081 Telangana, India Tel: 91 40 2354 9414 / 331l Email: investorservices@suvenpharm.com website: www.suvenpharm.com NOTICE OF THE 6TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Sixth Annual General Meeting ("AGM") of the Members of Suven Pharmaceuticals Limited

will be held on Friday, August 09, 2024 at 04:30 p.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, read with General Circulars numbers 14/2020, 17/2020 20/2020, 02/2021 02/2022, 10/2022 and 09/2023, issued by Ministry of Corporate Affairs (MCA), and other applicable circulars issued by the MCA, and Circular number SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2025/4 dated Dated SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2025/4 dated SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2025/4 dated SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/ HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, SEBI (collectively referred to as relevant circulars), Companies are allowed to hold AGMs through VC without the physical presence of members at a common venue. Accordingly, the members will be able to attend the AGM VC/OAVM or view the live webcast at https://emeetings.kfintech.com. Members participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under section 103 of the Companies In compliance with the Circulars, the Notice of the AGM along with Annual Report 2023-24 together with audited standalone

and consolidated financial statements for the financial year ended 31st March, 2024 have been sent through electronically on July 16, 2024 to the members of the company whose e-mail address registered with the Registrar and Transfer Agent (RTA) / respective Depository Participants (DPs). The Notice of the AGM and Annual Report 2023-24 is also available on the website of the company at www.suvenpharm.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of Company's RTA, KFin Technologies Limited ("KFinTech"), at https://evoting.kfintech.com/. The detailed instructions for joining the meeting is provided in the Notice of the AGM

Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, August 07, 2024 to Friday, August 09, 2024 (both days inclusive) for the purpose of the Annual General Meeting of the

Manner of casting vote(s) through e-Voting In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of The Companies

(Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has engaged the services of KFinTech as the agency to provide e-voting facility.

- The company is providing remote e-voting (remote & at the AGM) facility to its members to cast their vote using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ('remote e-voting") on the resolutions as set out in the notice of the AGM
- Day, date and time of commencement of remote e-voting: Monday, August 05, 2024 (9.00 a.m. IST) Day, date and time of end of remote e-voting: Thursday, August 08, 2024 (5.00 p.m. IST)
- Cut-off date: Friday, August 02, 2024
- Any person who acquires shares of the company and becomes a member of the company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the login Id and password by sending a request at evoting@ kfintech.com. The detailed procedure for obtaining user ID and password is also provided in the notice of the AGM which is available on company's website and KFinTech website. However, if a person is already registered with "KFinTech" for e-voting then existing user ID and password can be used for casting the vote.

The members are requested to note that:

(₹ In Lakhs

- The remote e-voting shall be disabled by "KFinTech" on August 08, 2024 after 5:00 p.m. for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.
- Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the e-AGM ("Insta Poll") and members attending the e-AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the e-AGM through Insta Poll.
- The members who have cast their vote(s) by remote e-voting prior to the e-AGM may also attend the e-AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the e-AGM.
- A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e., August 02, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or participation at the AGM and voting through Insta Poll.
- The detailed instructions for e-voting is provided in the Notice of the e-AGM. Manner of registering/updating e-mail address is as below:

Members holding shares in dematerialized mode, who have not updated their KYC details are requested to register / update their email addresses/mobile numbers and other KYC details with their depositories through their Depository Participants(DPs). Members holding shares in physical mode and have not updated their KYC details are requested to submit Form ISR-1 (available for download from https://suvenpharm.com/corporate-info/#SRSsec) to update their email, mobile numbers, bank account details and other KYC details with the Company's Registrar and Share Transfer Agents (RTA) KFin Technologies Limited. You are requested to email the duly filled and signed in form, to einward.ris@kfintech.com. This will enable the shareholders to receive electronic copies of the Annual Report, Notice, instructions for remote e-voting participation in the AGM through VC and receive the electronic credit of dividend into their bank account. Members may also visit the web link https://ris.kfintech.com/clientservices/isc/default.aspx to register their e-mail addresses and mobile numbers In case of any query pertaining to e-voting, members may please visit to the "Help and FAQ's" sections / E-voting user

manual available through a dropdown menu in the "Downloads" section of KFinTech website for e-voting: https://evoting. kfintech.com/ or Toll Free No. 1800-309-4001 or contact Mrs. C. Shobha Anand, Dy. Vice President, [Unit: Suver Pharmaceuticals Limited KFin Technologies Limited Selenium Tower B. Plot 31-32, Gachibowli, Financial District. Nanakramguda, Hyderabad – 500032 at designated email ID evoting@kfintech.com.

K. Hanumantha Rao Company Secretary

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) **Competent Authority** U/s 5A of the MOFA, 1963

Sd/-

Hyderabad, July 16, 2024

भंडारा - वीज पडुन दोन महिलांचा मृत्यू, चार जखमी

रोज वाचा दै

भंडारा, दि. १५ : भंडारा जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू तर चार जण जखमी आहेत. मोहाडी तालुक्यातील आंदळगाव येथे परे रोवणीचा काम सुरू होता. दुपारच्या सुमारास मजूर शेतात रोवणी करत होते. अचानक आकाशात विजेचा कडकडाट झाला व मजूर महिलांच्या अंगावर विज कोसळली यात कलाबाई गोखले, व अशा सोनकुसरे या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना मोहाडी ग्रामीण रुग्णालयात ढाखल करण्यात आले आहे.

फॉर्म ए जाहीर उद्घोषणा

(इन्सॉल्हेन्सी ॲन्ड बॅंकरप्ट्सी बोर्ड ऑफ इंडिया (कॉर्पोरेट व्यक्तांकरिता परिसमापन ठराव प्रक्रिया) विनियमन, २०१६ च्या विनिमयन ६ अंतर्गत)

अल-आरकायान ॲपेरल्स ॲन्ड एक्सपोर्ट्स प्रा. लि.च्या धनकोंचे लक्ष वेधून घेण्याकरिता

	संबं	धेत तपशील	
٧.	. कॉर्पोरेट ऋणकोंचे नाव अल-आरकायान ॲपेरल्स ॲन्ड एक्सपोर्ट्स प्रा. लि.		
٦.	कॉपॅरिट ऋणकोची संस्थापन दिनांक	03.07.7003	
э.	प्राधिकारी ज्यांच्याअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको संस्थापित/नोंदणीकृत आहे	कंपनी निबंधक - मुंबई	
٧.	. कॉर्पोरेट ऋणकोंचा कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर U51909MH2003PTC138968		
ч.	कॉर्पोरेट ऋणकोंचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचा (काही असल्यास) पत्ता	१६, कामा इंडस्ट्रियल इस्टेट, भाट रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४० ००६३.	
ξ.	निवासाव्यतिरिक्त, सर्व वा कोणतीही खातीपुस्तिका व दस्तावेज तयार केलेले असल्याच्या जागेचा पत्ता	१६, कामा इंडस्ट्रियल इस्टेट, भाट रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४० ००६३.	
6 .	कॉर्पोरेट ऋणको संदर्भात परिसमापन प्रारंभ दिनांक	आदेश दिनांक - ०५.१२.२०२३ आदेश प्राप्ती दिनांक : १५.०७.२०२४	
۵.	परिसमापन ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित दिनांक	११.०१.२०२५	
٩.	अंतरिम ठराव अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अंतरिम अधिकाऱ्याचे नाव व नोंदणीकरण	विष्णू कांत काबरा आयपी नं. : IBBI/IPA - 001/IP -P - 02178/2021- 2022/13747	
१०.	बोर्डवर नोंदणीकृत म्हणून अंतरिम ठराव अधिकाऱ्याचा पत्ता व ई-मेल	९०३, मेफेअर ग्रीन्स, एस. व्ही. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०६७. ई-मेल आयडी : ipvishnukabra@gmail.com	
११.	दावे सादरीकरणाची अंतिम तारीख	दि. ०१.०८.२०२४	

याद्वारे सचना देण्यात येत आहे की, राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाने आदेश क्र. सीपी (आयबी) नं. ३०/एमबी/२०२३ अंतर्गत दि. ०५.१२.२०२४ रोजी अल-आर<mark>कायान ॲपेरल्स ॲन्ड एक्सपोर्ट्स प्रा.</mark> च्या कॉर्पोरेट परिसमापन ठराव प्रक्रिया प्रारंभ करण्याचा आदेश दिला व तो दि. १५.०७.२०१४ रोजी प्राप्त झाला आहे.

अल-आरकायान ॲपेरल्स ॲन्ड एक्सपोर्ट्स प्रा. च्या धनकोंना वाद्वारे निर्देश देण्यात येत आहेत की त्यांनी त्यांचे दावे पुराव्यासहित दि. १५.०७.२०२४ रोजी वा तत्युवींपर्यंत अंतरिम ठराव अधिकाऱ्यांकडे वरील अ. क्र. १० अंतर्गत विहित

कॉपोरेट ऋणकोंनी (कामगार व कर्मचारी वगळता) (इन्सॉन्हेन्सी ॲन्ड बँकरप्ट्सी बोई ऑफ इंडिया (कॉपोरेट व्यक्तांकरिता परिसमापन ठराव प्रक्रिया) विनियमन, २०१६ च्या विनियमन ७,८,९ व ९ए अंतर्गत विहित फॉर्म बी, सी, डी, ई व एफमधून त्यांचे दावे सादर करावेत. वित्तीय धनको, कामगार व कर्मचारी तसेच कामगार व कर्मचाऱ्यांचे अधिकृत प्रतिनिधी व अन्य धनको, जे लागू असतील त्यानुसार सादर करावेत.

वित्तीय धनकोंनी केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पुराव्यासहित त्यांचे दावे सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी पुराव्यासहित त्यांचे दावे व्यक्तिशः, टपालाद्वारे वा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातून सादर करावेत.

चुकीचे, दिशाभूल करणारे दावे सादर केल्यास दंड होऊ शकेल.

अंतरिम ठराव अधिकाऱ्याचे नाव व स्वाक्षरी : विष्णू कांत काबरा १५.०७.२०२४, मुंबई



मोरारका फायनान्स लिमिटेड

सीआयएन:एल६७१२०एमएच१९८५पीएलसी०३५६३२

नोंद.कार्यालय: ५११, मेकर चेंबर्स ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दर.:०२२-२२८३२४६८,

फॅक्स:०२२-२२०४७२८८, ई-मेल: investors@morarkafinance.in, वेबसाईट: www.morarkafinance.in ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचा अहवाल

(रु. लाखात)					
तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२४	39.03.2028	संपलेली तिमाही ३०.०६.२०२३	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४	
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (ढोबळ)	9८0.8९	٥٥.७३	492.84	04८.88	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(कर, विशेष साधारण व अपवादात्मक बाबपुर्व)	9६६.५9	६८.40	४९९.६५	७९१.९३	
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	१६६.५१	€ ८.40	४९९.६५	७٩٩.९३	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर)	१६३.९४	42.23	820.28	६३१.५९	
वर्षाकरिता इतर सर्वकष उत्पन्न/(तोटा) (करानंतर)	828.८७	(३४५४.७४)	९७८.८५	(३११७.५४)	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित					
नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	4८८.८9	(3809.99)	9849.08	(२४८५.९५)	
राखीव (लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार					
पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)				94८३५.६८	
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-)	840.29	४५०.२१	४५०.२१	४५०.२१	
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/ – प्रती)					
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)					
मूळ (रू.)	3.58	9.90	٩٥.६८	98.03	
सौमिकृत (रू.)	3.६४	9.90	१०.६८	98.03	

 सेबी (लिस्टिंग ऑब्क्निशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता त्रैमासिक अलेखापरिश्वित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सदर निष्कर्षाचे संपूर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.morarkafinance.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

सही/-गौतम मोरारक अध्यक्ष डीआयएन:0000२०७८

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: १६.०७.२०२४